

सन २०१६-१७ च्या हंगामातील तूरीच्या खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई व दि. विदर्भ सहकारी पणन महासंघ मर्या. नागपूर यांना रु.५७० कोटीच्या कर्जास शासन हमी देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**

**वित्त विभाग,**

शासन निर्णय क्रमांक : शाहमी-२०१७/ सपववि /प्र.क्र.४२/अर्थबळ,

**मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.**

दिनांक :- १९ जून, २०१७

**वाचा** - १) शासन निर्णय क्रमांक : शाहमी-२०१७/ सपववि /प्र.क्र. ४२ /अर्थबळ, दि.२८/४/२०१७

२) शासन शुध्दीपत्रक क्रमांक : शाहमी-२०१७/ सपववि /प्र.क्र. ४२ /अर्थबळ, दि.१२/६/२०१७.

**शासन निर्णय:**

२. उपरोक्त विषयांकीत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २८/४/२०१७ च्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या शासन शुध्दीपत्रक दिनांक १२/६/२०१७ मधील परिच्छेद क्र.२ मधील अट क्र.२.१ व २.२ वगळण्यात येत आहे.

संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक : शाहमी-२०१७/सपववि/प्र.क्र.४२/अर्थबळ, दि.२८/४/२०१७ व शासन शुध्दीपत्रक क्रमांक : शाहमी-२०१७/सपववि/प्र.क्र.४२/अर्थबळ, दि.१२.६.२०१७ मधील इतर अटी व शर्ती, पूर्वी प्रमाणेच लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१७०६१९१७३७४३९७०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

**महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,**

**( वै.रा.राजेघाटगे )**

**उप सचिव, महाराष्ट्र शासन.**

**प्रति,**

- १) राज्यपालांचे सचिव,
- २) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- ३) प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई.
- ४) प्रबंधक, लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई.

- ५) प्रबंधक, उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
- ७) महालेखापाल, महाराष्ट्र १ / २ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र १ / २ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- ९) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानभवन सचिवालय, मुंबई (५ प्रती)
- १०) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानमंडळ, मुंबई.
- ११) बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा इटमेंट, आझाद मैदान, मुंबई
- १२) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरेक्स क्र १, योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई- ४०००२०,
- १३) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई- ४०० ००४.
- १४) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोव मिल पॅलेस, वरळी, मुंबई-१३,
- १५) इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई- ४०००२५.
- १६) नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई- २१,
- १७) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०००२८,
- १८) अ.मु.स. ( पणन ), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- १९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या., खेतान भवन, ६ वा मजला, १९८ जमशेदजी टाटा रोड, रिट्स हॉटेल समोर, चर्चगेट, मुंबई-२०
- २०) दि. विदर्भ सहकारी पणन महासंघ मर्या. नागपूर
- २१) वित्त विभाग (साउ /व्यय-२ /ऋण व हमी नियंत्रण कक्ष), मंत्रालय, मुंबई.
- २२) कार्यासन अधिकारी-२४ स, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई--४०० ०३२.
- २३) राष्ट्रीयकृत बँका, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत)
- २४) निवड नस्ती -अर्थबळ.

\*\*\*\*\*